

## नोट

- लोक प्राधिकारी - माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमामधे लोक प्राधिकाऱ्याच्या संज्ञेत इतरही संस्थांच्या समावेश करण्यात आला आहे. या संज्ञेस पात्र होणाऱ्या सर्व संस्थांची यादी प्रत्येक विभागाने स्वतःहून प्रसिद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे.
- माहितीच्या कायद्यांतर्गत स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती नेहमी अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रत्येक माहितीच्या बाबतीत प्रसिद्धीची दिनांक दर्शवणे आवश्यक आहे.
- माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमात स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्ध करणे बंधन कारक आहे. स्वतःहून अशी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी माहितीचा आवाका लक्षात घेता मोठ्या प्रमाणात संगणकीकरणासाठी एक कृती अराखडा वेळापत्रकासह तसेच त्यासाठी लागणा-या निधीच्या अवाश्यकतेसह तयार करणे अपेक्षीत आहे.

# पुणे विभाग

कलम ४ ची खाचा अर्थाने अंमलबजावणी होण्यासाठी सर्वप्रथम राज्यातील सर्व लोक प्राधिकारी यांची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कोणतीही संस्था जी घटनेनुसार, खाचाद्या कायद्यानुसार अथवा नियम किंवा शासकिय आदेशा नुसार स्थापित करण्यात आली आहे अथवा जी शासनाच्या मालकीची किंवा शासनाने नियंत्रीत केलेली अथवा शासनाकडून ज्या संस्थेला पुरेसा निधी प्राप्त होतो आहे अशा सर्व संस्थांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत आपणहून माहिती प्रसिद्ध करणे ही यादी प्रत्येक संचालस विभागाकडून प्रसिद्ध होणे बंधनकारक आहे.

कलम २ एच	नमुना (अ)
----------	-----------

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी.

शासकिय विभागाचे नाव उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे विभाग,  
पुणे-४११ ००५

कलम २ (एच) a/b/c/d

अनु. क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	उपसंचालक, भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणा, पुणे विभाग, पुणे-५	उपसंचालक	भूजल भवन, के. बी. जोशी मार्ग, शेतकी वॅलेज जवळ, वाकडेवाडी रोड, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५

कलम २ एच	नमुना (ब)
----------	-----------

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी. - ( लागू नही )

शासकिय विभागाचे नाव

कलम २ (h) (i)( ii) अंतर्गत

अनु. क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
	<u>( लागू नही )</u>		

## संगणिकरणासाठीचा कृती आराखडा

कलम ४ (१) (a) अनुसार संगणीकरणाद्वारे कृती आराखडा तयार करणे. उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थांनी पुढील मार्गदर्शक सुचनांचा वापर करून अभिलेखाचे संगणीकरणाचा कृती आराखडा तयार करावा.

कृती आराखड्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना -

- संगणकीकरणाचे तीन टप्पे -
  - कलम ४ अंतर्गत अनिवार्य प्रकाशनाचे कार्य.
  - महत्वाच्या लोकाभिमुख विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती संगणीकृत करणे.
  - उर्वरीत माहितीचे संगणकीकरण.
- संगणकीकरणाचे विविध टप्पे
  - विशिष्ट विषयांचे प्राधान्याने संगणकीकरण.
  - संगणकीकरणासाठी आर्थिक तरतुद.
  - संगणकीकरणासाठी कालावधी निश्चित करणे. - मार्च, २००६

**कलम ४ (१) (ब) (१)**

पुणे येथील उपसंचालक,भूजल सर्वेक्षण आणि विकस यंत्रणा, पुणे विभाग,पुणे-४११ ००५  
कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नाव उपसंचालक,भूजल सर्वेक्षण आणि विकस यंत्रणा, पुणे विभाग,पुणे-४११ ००५

पत्ता..भूजल भवन,के.बी.जोशी मार्ग,शेतकी वळेज जवळ,वाकडेवाडी रोड,शिवाजी नगर,पुणे -५

कार्यालय प्रमुख ..उपसंचालक

शासकिय विभागाचे नाव . पाणी पुरवठा व स्वचछता विभाग.,मंत्रालय,मुंबई-३२

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त पाणी पुरवठा व स्वचछता विभाग.,मंत्रालय,मुंबई-.

कार्यक्षेत्र :- पुणे विभाग भौगोलीक :-पुणे,सातारा,सांगली.,सोलापूर,कोल्हापूर जिल्हे कार्यानुरूप :-

विशिष्ट कार्ये :- प्रशासकीय व भूजल सर्वेक्षण आणि व्यवस्थापन करणे.

विभागाचे ध्येय / धोरण :- शासकीयदृष्ट्या भूजलाचा विकास व संवर्धन

धोरण :- वरिलप्रमाणे

सर्व संबंधित कर्मचारी :- भूवैज्ञानिक / भूभौतिक तज्ज्ञ

कार्य :- सोबत यादी

कामाचे विस्तृत स्वरूप :- सोबत यादी

मालमत्तेचा तपशील :- इमारती व जागेचा तपशील स्वतंत्र शासकीय इमारत


उपलब्ध सेवा :-.....

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील :- ३ रा.मजला

कार्यलयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा...२५५२२१८५२ सकाळी १०.- ०० ते सायंकाळी ५.- ४५

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी उरविलेल्या वेळा :- सर्व शासकीय सुट्ट्यासह साप्ताहिक सुट्ट्या

## संस्थेचा प्रारूप तत्त्व



कलम ४ (३) (b) (ii)	नमुना (अ)
--------------------	-----------

.पुणे..येथील उपसंचालक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ,पुणे विभाग,पुणे.....  
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

अनु क्र	पदनाम	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	उपसंचालक	पूर्ण अधिकार एक वर्षापेक्षा अधिक परंतु सहा वर्षापेक्षा कमी प्रलंबीत थकबाकीच्या रकमा प्रदान करण्यास मंजूरी	मुंबई वित्तिय नियम १९५९ मधील नियम ३९(०१) मधील टीप -४	
२	उपसंचालक	रु.३५,०००/- पर्यंत सहा वर्षापेक्षा जास्त काळ थकित वेतन भत्ते वेतनवाढीबाबत	नियम ३९ब मधील टीप-५	
३	उपसंचालक	पूर्ण अधिकार रोख रक्कम / भांडार / मुद्रांक आणि इतर मालमत्ता जमा करण्याची प्रतिभूतीची रक्कम निश्चित करणे	नियम ५१	
४	उपसंचालक	कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्यास व भाडे प्रदान करण्यास मंजूरी देणे	नियम १४८ (३) टीप-१	
५	उपसंचालक	कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम मंजूर करणे	नियम १३४ पूर्ण अधिकार	
६	उपसंचालक	मोटार गाडी / जीप / स्टेशन वॅगन / मोटार सायकल / स्कूटर / मोपेड / यांत्रिकी २ किंवा ३ चाकी वाहन विकत घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वाहन अग्रिम मंजूर करणे	नियम १३६, १३७ व १३९ पूर्ण अधिकार	
७	उपसंचालक	बदली झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याला वेतन अग्रिम, प्रवास भत्ता अग्रिम, इ.मंजूर करणे		
८	उपसंचालक	अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना सण अग्रिम मंजूर करणे	नियम १४२ जे पूर्ण अधिकार	
९	उपसंचालक	आकस्मिक खर्चास मंजूरी देणे	२ व ७	
१०	उपसंचालक	नियंत्रणाखालील संस्थेतील उद्योग	७	

		धंयासाठी लागणारी नवीन संयंत्रणे सामग्री किंवा फर्निचर धरन इतर साधन सामुग्री इ. विकत घेण्यास मंजूरी देणे	वार्षिक रुपये १०००००/- च्या मर्यादेपर्यंत	
११	उपसंचालक	अस्तित्वात असलेल्या यंत्र सामुग्रीचे रूपांतरण करण्यास व त्यासाठीच्या खर्चास मंजूरी देणे	७ वार्षिक रुपये ३०००/-	
१२	उपसंचालक	यंत्राच्या विभागाच्या वाहतूकीची वाहने वगळता कार्य सज्जतेसाठी लागणारे सुटेभाग, उपसाधने व इतर वस्तु साधन सामुग्री विकत घेण्यासाठी मंजूरी देणे	७ नियम पूर्ण अधिकार	
१३	उपसंचालक	दूरध्वनी यंत्राला प्लग व सॉकेट जोडणी मंजूर करणे	पूर्ण अधिकार नियम ६२	
१४	उपसंचालक	शासकीय वाहनांच्या देखभाल दुरुस्ती खर्चास मंजूरी (पेट्रोल डिझेल इंजिन ऑफ्ल वगळून)	अ) पेट्रोलवरील वाहनांस प्रतिवर्षी रुपये २५०००/- पर्यंत ब) डिझेलवर प्रतिवर्षी ८०००/- पर्यंत नियम ६९	
१५	उपसंचालक	वीजेवर चालणारी / हाताने चालविण्याची परिगणन यंत्रे विकत घेण्यासाठी मंजूरी देणे	नियम ७६ पूर्ण अधिकार	
१६	उपसंचालक	शासकीय कार्यालयातील उपयोगात येत असलेल्या यंत्राच्या दुरुस्तीवरील खर्चास मंजूरी देणे	नियम ७६ पूर्ण अधिकार यंत्राच्या किमतीच्या १५१ प्रतिवर्षी दुरुस्ती खर्चास पूर्ण अधिकार	
१७	उपसंचालक	फर्निचरच्या दुरुस्तीला मंजूरी देणे. प्रतिवर्षी २००००/- पर्यंत	नियम ८९	
१८	उपसंचालक	सायकल दुरुस्तीस मंजूरी देणे	प्रत्येक सायकलसाठी प्रतिवर्षी रुपये ७००/-पर्यंत	
१९	उपसंचालक	शिपायांना गणवेश मंजूर करणे	पूर्ण अधिकार नियम १०४	

C

अनु क्र	पदनाम	अधिकार - प्रशासकीय	कोणत्या कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	उपसंचालक	प्रशासकीय अधिकार गट क व ड नियुक्तीचे /बदल्याचे अधिकार, गट क व ड शिस्तभंगात्मक कार्यवाहीचे अधिकार तसेच गट अ, ब वार्षिक वेतनवाढी मंजूरीचे अधिकार, इत्यादि	म.शा.ग्रा.वि.वि.शा.नि.क्र.आपना १७८६/प्रक्र ३३५६/३७ दि.८-१०-८६, म.ना.से.( वेतन) नियम १९८१ मधील क्र.८.३४ म.ना.से.(रजा ) नियम १९८१ मधील ९३५ संचालनालय,भूसविय,म.रा.पुणे यांचे आदेश क्र.आस्था-२/अधिप्रदा/रजा/उसं/४०९८/०२,दि.३-६-०२ तसेच म.ना.से.(शिस्त व अपील) १९७९ मधील तरतुदीनुसार	
२	सहाय्यक प्रशासन अधिकारी	गट क व ड रजा, वार्षिक वेतनवाढीचे व रजा मंजूरीचे आदेश, इत्यादि		

**d**

अनु क्र	पदनाम	अधिकार - फौजदारी	कोणत्या कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
		लागु नाही		


**M**

अनु क्र	पदनाम	अधिकार - अर्धन्यायीक	कोणत्या कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
		लागु नाही		

**कलम ४ (३) (b) (ii) नमुना (ब)**

पुणे. येथील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे विभाग,  
भूजल भवन, शिवाजीनगर पुणे ४११ ००५  
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील

अनु क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिपार्य
१	उपसंचालक	१) प्रादेशिक विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख २) अहरण व संवितरण अधिकार वेतन व भर्ते, प्रवास भर्ते, अतिकालीक भर्ते, अकस्मिक खर्चाची देयके, वद्यकीय प्रतिपुर्ती देयके	वित्तीय नियमातील तरतुदीनुसार	
२	उपसंचालक	प्रशासकीय अधिकार गट क व ड नियुक्तीचे /बदल्याचे अधिकार, रजा, वार्षिक वेतनवाढी मंजूरीचे अधिकार, शिस्तभंगात्मक कार्यवाहीचे अधिकार इत्यादि	म.ना.से.( वेतन) नियम १९८१ मधील क्र.८.३४ म.ना.से.( रजा ) नियम १९८१ मधील ९.३५ तसेच म.ना.से.(शिस्त व अपील) १९७९ मधील तरतुदीनुसार	



कलम ४ (१) (ब) (iii)

**निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन  
(कामाचा प्रकार / नाव)  
या कार्यालयास लागू नाही**

**कामाचे स्वरूप :**

**संबंधित तरतुद :**

**अधिनियमाचे नाव :**

**नियम :**

**शासन निर्णय :**

**परिपत्रके :**

**कार्यालयीन आदेश :**

अनु. क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय

**टिप :- कलम ४ (१) (b) (ii)**

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरीता अधिनियम, नियम, शासन निर्णय, परीपत्रक, आदेश यांचा आधार घेऊनच कार्यपद्धती ठरते.

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पद्धती प्रकाशीत करणे यासाठी लोकप्राधिकारी माहितीचे संकलन परस्पर संबंध व कार्यपद्धती ठरवण्यासाठी वर अनुनिर्देशीत अटीनुसार पुर्तता करावी.

उदा. प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपद्धती ?

सुनावणीच्या तारखां निश्चितीची कार्यपद्धती ?

कालक्रमानुसार प्रकरणाचा निपटारा केला जातो का?

काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का?

उदा. अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती/ सवलत देण्याची कार्यपद्धती / लाभार्थीच्या निवडीची कार्यपद्धतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा दिला जातो काय? कोणत्या निकषाप्रमाणे निवड केली जाते? कालक्रमानुसार निवड असते का? या सर्व बाबींसंदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे.

उदा. पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपद्धती संबंधी माहितीचे प्रकाशन करणे.

प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याची कार्यपद्धतीमध्ये जी विशिष्ट भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.

कलम ४ (१) (ब) (iv)

नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अनु. क्र.	काम / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
		लागू नाही		

कलम ४ (१) (ब) (iv)

नमुना (ब)

कामाची कालमर्यादा ..... काम पुर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा :-

अनु. क्र.	काम / कार्य	दिवस / तास पुर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१	विधन विहिरींच्या कामाचे व गुणवत्ता नियंत्रण तांत्रिक मार्गदर्शन व पंप व इतर साहित्य खरेदी.	आवश्यकते नुसार	व.खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे
२	स्फोटक वाहने व स्फोटक भांडाराच्या परवाना नूतनीकरणाचे सनियंत्रण.	आवश्यकते नुसार	व. खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे
३	वेधनयंत्र, इनवेल यंत्र व सुरुळग संच दुरुस्ती व त्यांच्या प्रगतिचे सनियंत्रण व तांत्रिक मार्गदर्शन.	आवश्यकते नुसार	व.खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे
४	जलभंजन यंत्र दुरुस्ती व प्रगतिचे सनियंत्रण व कामाबाबत तांत्रिक मार्गदर्शन.	आवश्यकते नुसार	व.खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे
५	भांडार साहित्य तपासणी व अभिलेखे ठेवणे	आवश्यकते नुसार	व.खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे
६	निरुपयोगी साहित्याचे निलेखन व साहित्य विक्रीबाबत कार्यवाही.	आवश्यकते नुसार	व.खो. अभि. भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे

७	विधनयंत्र व इतर यंत्रांना काम मिळवून देणेबाबत संबंधिताशी संपर्क व त्याबाबत जिल्हा कार्यालयांस मार्गदर्शन	आवश्यकते नुसार	व.खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे
८	वेधन कामाची अंशतः तपासणी व निष्कर्षाबाबत मार्गदर्शन करून गुणवत्ता राखणे.	आवश्यकते नुसार	व.खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे
९	नविन प्रकारची वेधन कामे यंत्रणेतील अभियंत्यांची स्विकारण्या करिता व पंप देखभाल, दुरुस्ती कामे तत्परतेने होण्याकरिता यंत्रणेची क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन.	आवश्यकते नुसार	व.खो. अभियंता, भूसवियं पुणे.	उपसंचालक, भूसवियं पुणे

कलम ४ (१) (ब) (v)      नमुना (अ)

..... कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अनु. क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय (असल्यास)
		लागू नाही	

कलम ४ (१) (ब) (v)      नमुना (ब)

..... कामाशी संबंधित शासन निर्णय

अनु. क्र.	शासन निर्णया नुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	राज्य शासनाकडील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम जि.प.कडे हस्तांतरीत केल्यानंतर कार्यक्रम राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना.	ग्रापापु १०००/प्रक्र १०७(५) / पापु ०७, दि.१४/११/००	
२	विधण विहिर व वायुसंपिडक सुरुंग कार्यक्रमाचे जि.प.कडे हस्तांतरण - कार्यक्रम अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करणेबाबत	ग्रापापु १००१/प्रक्र २५०/ पापु ०७, दि.२१/३/०९	
३	विधण विहिर कार्यक्रम, वायुसंपिडक सुरुंग कार्यक्रम	ग्रापापु १००१/प्रक्र २८५/	

	तसेच जि.प.मार्फत तसेच भू.स.वि.यं.मार्फत राबविण्यात येणा-या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या खरेदीसाठी कायमस्वरूपी विभागीय भांडार खरेदी समितीचे पुर्नगठण करणेबाबत.	पापु ०७, दि.१२/६/०९	
४	विधण विहिर प्रभावीपणे राबविणेबाबत. (अ.शा.पत्र)	ग्रापापु १००१/प्रक्र ४२३/ पापु ०७, दि.१६/१०/०९	
५	विधण विहिरींचा कार्यक्रम राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना.	ग्रापापु १००१/प्रक्र ४३६/ पापु ०७, दि.२०/११/०९	
६	विधण विहिर कार्यक्रमांची अंमलबजावणी व सनियंत्रण यासाठी मार्गदर्शक सूचना.	ग्रापापु १००२/प्रक्र ५७४/ पापु ०७, दि.४/५/०२	
७	विधण विहिर कार्यक्रमांची अंमलबजावणी व सनियंत्रण यासाठी मार्गदर्शक सूचना.	ग्रापापु १००२/प्रक्र ५७४/ पापु ०७, दि.१६/५/०२	
८	जिल्हा परिषदांकडील विधण विहिर व वायुसंपिडक सुरुंग योजनेच्या अंमलबजावणीबाबत.	ग्रापापु १००२/प्रक्र ६२२(३)/ पापु ०७, दि.७/१०/०२	
९	विधण विहिर कार्यक्रम व वायु संपिडक सुरुंग कार्यक्रम अंमलबजावणीबाबत.	अ.शा.पत्र क्र.ग्रापापु १००३/प्रक्र २७२/पापु ०७ दिनांक १९/१२/०३	
१०	अयशस्वी विहीर योजना	क्र.एफडब्ल्यूसी- १०८४/१८६९/ सीआर- ३७/३७, दिनांक ३१-१०-१९८४	जिल्हा स्तरावर कार्यवाही
११	वाळू सर्वेक्षण	महसूल व वन विभाग १) क्र गौरवनि/रव, दिनांक ३ जुलै,१९९८ २) क्र गौरवनि- १०/२००३/प्रक्र- ५१/रव, दिनांक ५ सप्टेंबर,२००३	जिल्हा स्तरावर कार्यवाही
१२	भूभौतिक सर्वेक्षण स्थानिक भूजल सर्वेक्षण	क्र आपना-१०९७/प्रक्र- १४७/ पापु-१५, दिनांक ३०-०६-९९	भूभौतिक व स्थानिक भूजल सर्वेक्षण
१३	खाजगी पाण्याच्या नमुन्यांचे व्यापारी तत्वावर पृथःकरण करून देणे.	शा.नि. आपना- १०९८/प्रक्र-३६१/पापु- १५दि. २ नोव्हें १९९८.	--

कलम ४ (३) (ब) (v)	नमुना (क)
-------------------	-----------

..... कामाशी संबंधित परीपत्रके

अनु. क्र.	शासकिय पत्रकानुसार दिलेले विषय	परीपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (३) (ब) (v)	नमुना (ड)
-------------------	-----------

..... कामाशी संबंधित कार्यलयीन आदेश / धोरणात्मक परीपत्रके

अनु. क्र.	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
		निरंक	निरंक

कलम ४ (३) (ब) (v)	नमुना (इ)
-------------------	-----------

पुणे येथील विभागीय उपसंचालक, भूसवियं, पुणे कार्यालयामध्ये उपलब्ध दस्ताएवजांची यादी दस्ताएवजाचा विषय

अनु. क्र.	दस्ताएव - जाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास)
आस्था १	पंजिका	१) गट अ व ब अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पंजिका २) न्यायालयीन प्रकरणे ३) चोरी, अपघात, नुकसान प्रकरणे ४) विभागीय चौकशी प्रकरणे. ५) तकार, गाळ्हाणे ६) अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणूका व बदल्या प्रकरणे	श्रीमती पी. ए. कांबळे वरिष्ठ लिपिक	श्री.. एस. एस. चौधरी, वरिष्ठ लिपिक
आस्था -१	नोंदवह्या	१) नैमित्तीक रजा २) वार्षिक वेतनवाढ नोंदवही. ३) सरल सेवा नामनिर्देशनाने नेमणूक ४) अनुशेष नोंदवह्या ५) बिंदु नामावली नोंदवह्या ६) अधिकारी व कर्मचारीयांची मूळ सेवापुस्तक		

आस्था -२	पंजिका	१) वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पंजिका. २) सार्वत्रिक बदल्या.(कर्मचारी वर्ग ३-४) ३) नैमित्तीक रजा. (कर्मचारी वर्ग) ४) शासन निर्णय व स्थायी आदेश ५) विवरणपत्रे. ६) अनुकंपा नियुक्त्या ७) कार्यालयीन तपासणी	श्री. इस. एस. चौधरी, वरिष्ठ लिपिक	श्रीमती पी. ए. कांबळे वरिष्ठ लिपिक
आस्था -२	नोंदवह्या	१) नैमित्तीक रजा नोंदवही २) वार्षिक वेतनवाढ नोंदवही (कर्मचारी) ३) कर्मचारी सद्यस्थिती नोंदवही. ४) हजेरी पत्रक / लेट मस्टर ५) कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तके. ६) प्रलंबित प्रकरणे नोंदवही		
आस्था -३	नोंदवह्या	१) गोपनीय अहवाल पंजिका .(सर्व कर्मचारी) २) गोपनीय अहवाल प्रतवारी नोंदवही ३) मासिक व त्रैमासिक विवरण पत्रे	श्रीमती के.के. हुईलगोळ, लघुलेखक	
आस्था -४	पंजिका	१) डाक मुंद्रांक मागणी पंजिका. २) फ्रॅकीग मशिन पंजिका	श्रीमती टी.बी.शिंदे	
आस्था -४	नोंदवह्या	१) आवक व जावक नोंदवह्या २) अर्धशासकीय आवक व जावक नोंदवह्या ३) गोपनीय आवक व जावक नोंदवह्या ४) डाक मुंद्रांक अ व ब नोंदवह्या ५) स्थनिक तसेच जिल्हा कार्यालय टपाल वाटप नोंदवह्या	कनिष्ठ लिपीक.	
लेखा १	नोंदवही	घरबांधणी / वाहन अग्रीम प्रतिक्षा यादी	श्री. ए.क्षी.लोंडे,	उपसंचालक,
२	नोंदवही	संचालनालयाकडून प्राप्त झालेले अनुदान आवक जावक नोंदवही	उप लेखापाल	भूसवियं, पुणे विभाग, पुणे
३	नस्ती	चारमाही/आठमाही/नऊमाही / वार्षिक अंदाजपत्रक नस्ती.		
४	नस्ती	विनियोजन लेखे/ पुनर्वियोजन मंजूरी आदेश व पत्र व्यवहार नस्ती		
५	नस्ती	घरबांधणी / वाहन अग्रीम मंजूरी आदेश काढणे व त्याचे वाटप नस्ती		

६	नस्ती	विंधण विहीर देखभाल दुरुस्ती नस्ती. विशेष घटक योजना २२१५ ३३०६ बिगर आदिवासी उपाययोजना २२१५१२५३ आमदार निधी जि.प. नियमित आस्था-२२१५१८८१ अनदान वाटप नस्ती		
७	नस्ती	७६१० कर्जे व अग्रीम नस्ती		
लेखा-२	नोंदवही	वेतन देयके व पुरवणी देयके नोंदवही	श्री.आर.एस .देबे, कनिष्ठ लिपिक	उपसंचालक, भूसवियं, पुणे विभाग, पुणे
१	नस्ती	राज्य शासकीय गटविमा योजना देयक		
२	नस्ती	अंतिम वेतन प्रमाणपत्र		
३	नस्ती	अतिकालीक भत्ता देयके		
४	नस्ती	आयकर		
५	नस्ती	नादेय आकस्मिक खर्चाची देयके जिल्हा कार्यालय		
६	नस्ती	कार्यालयाचे अंदाजपत्रक तयार करणे व विभागीय अंदाजपत्रक .		
७	नोंदवही	सेवानिवृत्ती वेतन / मृत्यु नि सेवा उपदान ठेव संलग्न योजना देयक वाहन चालक अतिकालीक भत्ता		
८	नोंदवही	तात्पुरत्या मृत्यु नि उपदान सेवानिवृत्ती वेतन देयक नोंदवहया		
लेखा३	नस्ती	आकस्मिक खर्च देयके	श्री. अ. आर. बामणे	उपसंचालक, भूसवियं, पुणे विभाग, पुणे
१	नस्ती	वैद्यकीय प्रतिपूती देयक	कनिष्ठ लिपिक	
२	नस्ती	मासिक खर्चाची विवरणपत्रे		
३	नस्ती	उत्सव अग्रीम		
४	नस्ती	कार्यालयाचे आकस्मिक खर्चाची तपशीलवार देयके		
५	नोंदवही	कार्यालयाचे अनुदान नियंत्रण नोंदवही		
६	नोंदवही	आकस्मिक खर्चाची नोंदवही		
७	नोंदवही	नादेय आकस्मिक खर्चाचे देयके		
८	नोंदवही	३९ ब प्रकरणे		
९	नोंदवही	देयक (बिल) नोंदवही		
१०	नोंदवही	मासिक खर्चाची विवरणपत्रे		
लेखा४	उपप्रमाणक	वेतन/पुरवणी वेतन मुद्रांकित वेतनपट उपप्रमाणांक	श्री. सी. अ.बाणकर क.लिपिक	उपसंचालक, भूसवियं, पुणे विभाग, पुणे - ५
१	उपप्रमाणांक	प्रवासभत्ता देयके/प्रवास अग्रीम, स्वग्राम प्रवास सवलत, बदली प्रवास भत्ता / अग्रीम देयके		

२	उपप्रमाणांक	पुणे विभागीय कार्यालयाचे आकस्मिक खर्च देयकातील उपप्रमाणांक		
३	उपप्रमाणांक	उत्सव अग्रीम / वाहन अग्रीम / घर बांधणी अग्रीम		
४	उपप्रमाणांक	भ.नि.नि. उपप्रमाणांक		
५	उपप्रमाणांक	सेवानिवृत्ती वेतन /मृत्यूनिसेवा उपदान/ ठेवसलग्न विमा योजना संबंधी उपप्रमाणांक रजा रोखीकरण		
६	उपप्रमाणांक	वैद्यकीय प्रतिपूर्ती उपप्रमाणांक		
७	उपप्रमाणांक	शासकीय गट विमा योजनांची देयकांची उपप्रमाणांके		
८	उपप्रमाणांक	वाहन भत्ता / अतिकालीक भत्ता		
९	उपप्रमाणांक	सर्व प्रकारची चलने / जमा पावती पुस्तक		
१०	उपप्रमाणांक	सहकारी बँका/सहकारी पतपेढी कर्मचारी यांनी घेतलेल्या कर्ज वसूलीबाबत उपप्रमाणांक		
११	उपप्रमाणांक	आर्युविमा हप्ता वसूली उपप्रमाणांक		
१२	नस्ती	दुहेरी किल्ली पंजिका		
१३	नस्ती	विभागीय उपसंचालक व पुणे/सातारा/ सांगली/सोलापूर/कोल्हापूर कार्यालयाकडून प्राप्त झालेले धनाकर्ष वेतनपट पंजिका		
१४	नस्ती	कोषागार जमा खर्चाची पंजिका		
१५	नस्ती	मुख्यमंत्री सहाय्यता निधी		
१६	नस्ती	संकीर्ण अग्रीम अर्ज पंजिका		
१७	नस्ती	पीडीसी देयके प्रतिस्वाक्षरी करून पाठविणेबाबतची पंजिका, पुणे , सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर		
१८	नस्ती	एसबीआय येथील वेतनाचा शिल्लक रक्कमेचा तक्ता		
१९	नस्ती	शासकीय कर्मचाऱ्यांना मासिक देय व वेतन भत्याचे प्रदान बँकेमार्फत करणेबाबत.		
२०	उपप्रमाणांके	शासकीय गटविमा योजनेची देयकाची उपप्रमाणांके		
२१	नोंदवह्या	रोखवही		
२२	नोंदवह्या	अशासकीय वसूली नोंदवही		
२३	नोंदवह्या	असंवितरीत नोंदवही		
२४	नोंदवह्या	कोषागार धनादेश नोंदवही		
२५	नोंदवह्या	धनाकर्ष नोंदवही		
२६	नोंदवह्या	शासकीय पोहोच पावती संग्रह		
२७	नोंदवह्या	शासकीय पोहोच पावत्या		
२८	नोंदवह्या	स्थळ प्रति पुस्तक		
२९	नोंदवह्या	विभागांतर्गत जिल्ह्यातील पीडीसी देयके		

		प्रतिस्वाक्षरीचे नोंदवही		
३०	नोंदवहया	वेतन धनादेश नोंदवही		
३१	नोंदवहया	चलन नोंदवही		
३२	नोंदवहया	चेक बुक (धनादेश पुस्तक)		
	लेखा - ५			
१	नोंदवहया	प्रवास भत्ता खाते नोंदवही	श्री.आर. एस.डेबे. कनिष्ठ लिपी	उपसंचालक, भूसंविय, पुणे
२	नोंदवहया	प्रवास भत्ता खाते अनुदान नोंदवही		
३	नोंदवहया	प्रवास भत्ता अग्रीम नोंदवही		
४	नोंदवहया	चतुर्थश्रेणी भनिनि नमुना १ नोंदवही		
५	नोंदवहया	चतुर्थश्रेणी भनिनि ब्रह्मपत्र नोंदवही		
६	नोंदवहया	चतुर्थश्रेणी भनिनि लेखा क्रमाक निर्देशन नोंदवही		
७	नस्ती	विभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालये यांचे कर्मचारी अधिकारी यांचे भनिनि नस्ती		

दस्ताऐवजाचा विषय - तंत्र शाखाप्रमुख - श्रीमती बी.सी. मग्गीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक व  
श्री.बी.आर.टोणपे, वरिष्ठ भूवैज्ञानिक

अ. क्र.	दस्ताऐवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात <sup>उपलब्ध नसल्यास)</sup>
१	पंजिका	पाणलोट क्षेत्रनिहाय भूजल मूल्यांकन	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.आर.शर्मा, तांत्रिक अधिकारी
२	पंजिका	ग्रामीण विद्युतीकरण योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.आर.शर्मा, तांत्रिक अधिकारी श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
३	पंजिका	अपारंपारिक प्रकल्प योजना		
		अ) छतावरील पाऊस पाणी संकलन योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.एस.एस.महाजन, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
		ब) भूजल पुनर्भरण	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.एस.एस.महाजन, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
४	पंजिका	अपारंपारिक प्रकल्प योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.एस.एस.महाजन, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
५	पंजिका	ठंचाड्ह	रिक्त	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक

			कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
६	पंजिका	वाळू उत्थनन सर्वेक्षण	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
७	पंजिका	अयशस्वी विहीर योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.के.शर्मा, तांत्रिक अधिकारी, श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
८	पंजिका	स्थानिक भूजल सर्वेक्षण	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.के.शर्मा, तांत्रिक अधिकारी, श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
९	पंजिका	बँक प्रकरणे	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
१०	पंजिका	भूभौतिक सर्वेक्षण	श्री.निशात अहमद वरिष्ठ भूभौतिकतज्ज	श्री.निशात अहमद वरिष्ठ भूभौतिकतज्ज
११	पंजिका	आदिवासी उपाय योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
१२	पंजिका	उपभोक्ता गट	रिक्त सहा.भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्रीमती. आर.ए. नामधारी, सर्वेक्षक ,
१३	नोंदवही	सविस्तर भूजल सर्वेक्षण पुणे विभागातील ५ जिल्हे	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.के.शर्मा, तांत्रिक अधिकारी, श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
१४	नोंदवही	ग्रामीण विद्युतीकरण प्रमाणीकरण पुणे विभागातील ५ जिल्हे	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.के.शर्मा, तांत्रिक अधिकारी, श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
१५	पंजिका	जवाहर विहीर योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक श्रीमती. आर.ए. नामधारी, सर्वेक्षक
१६	पंजिका	शिवकालीन पाणी सारवण योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
१७	पंजिका	पंतप्रधान निधी योजना	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
१८	पंजिका	खाजगी मागणी योजना अंतर्गत विंधण विहीर घेणे (आमदार/खासदार निधीसह)	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
१९	पंजिका	जलविज्ञान प्रकल्प	रिक्त सहा भूवैज्ञानिक	श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक श्रीमती. आर.ए. नामधारी, सर्वेक्षक
२०	पंजिका	निरिक्षण विहिरी पाणी पातळी संकलन	रिक्त सहा भूवैज्ञानिक	श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक श्रीमती. आर.ए. नामधारी, सर्वेक्षक
२१	पंजिका	भूजल अधिनियम कार्यवाही	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.एस.एस.महाजन, वरिष्ठ सांयी सहाय्य
२२	पंजिका	ग्रामस्तरीय पाणलोटातील पाण्याचा ताळेबंद	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.एस.एस.महाजन, वरिष्ठ सांयी सहाय्य
२३	पंजिका	संशोधन व विकास प्रकल्प	रिक्त	श्री.आर.आर.शर्मा, तांत्रिक अधिकारी

			सहा भूवैज्ञानिक	
२४	पंजिका	जलभंजन कार्यक्रम	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक
२५	पंजिका	जलस्वराज प्रकल्पा अंतर्गत जलधर पाणी व्यवस्थापन प्रकल्प	श्रीमती. भाग्यश्री मगीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.एस.एस.महाजन, वरिष्ठ सांख्यकी सहाय्यक श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
२६	संगणकीकृत माहिती	जलविज्ञान प्रकल्पा अंतर्गत डिजिटल वॉटर लेब्ल रेकॉर्डर नोटी	श्रीमती. भाग्यश्री मगीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर. आर. शर्मा, तांत्रिक अधिकारी श्री.एस.एस.महाजन, वरिष्ठ सांख्यकी सहाय्यक
२७	संगणकीकृत माहिती	भौगोलिक प्रणाली माहिती	श्रीमती. भाग्यश्री मगीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक	श्रीमती.रेवती शाळी.ग्राम, भौ.मा.प्र.स.
२८	संगणकीकृत माहिती	पर्जन्यमान व पाणी पातळी नकाशे	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्रीमती. आर.ए. नामधारी, सर्वेक्षक श्रीमती.रेवती शाळी.ग्राम, भौ.मा.प्र.स.
२९	संगणकीकृत माहिती	पाणी पातळी नोटी	रिक्त सहा भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्रीमती. आर.ए. नामधारी, सर्वेक्षक
३०	संगणकीकृत माहिती	सविस्तर भूजल सर्वेक्षण	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक श्री.यु.व्ही.दरवडे, सर्वेक्षक श्रीमती. आर.ए. नामधारी, सर्वेक्षक
३१	नोंदवही	विंध्य विहीर खुदाई देयके नोंदवही - पुणे विभागातील ५ जिल्हे	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	श्री.आर.सी.जाधव, सर्वेक्षक
३२	पंजिका	भूजल पृथकरण	श्री.जे.ए.महाजन सहाय्यक रसायनी (प्रभारी)	श्रीमती पासलकर, कनिष्ठ रसायनी व श्रीमती फुलसुंदर कनिष्ठ रसायनी
३३	पंजिका	भूभौतिक सर्वेक्षण	श्री. निशात अहमद, वरिष्ठ भूभौतिकतज	रिक्त कनिष्ठ भूभौतिकतज

पुणे येथील उपसंचालक, भूसवियं, पुणे (तंत्र : आरेखन शाखा) कार्यालयामध्ये उपलब्ध  
दस्तावेजांची यादी

**दस्तावेजाचा विषय**

अनु. क्र.	दस्तावेजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास)
१	नोंदवही	हवाई छायाचित्रे प्रत्यक्ष छायाचित्रे पुणे विभाग (१४७०३ हवाई छायाचित्रे)	श्रीमती. भाग्यश्री मगीरवार, वरिष्ठ श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
२	नस्ती	इन्डेक्स मॅप नस्ती	श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
३	नस्ती	हवाई छायाचित्र वार्षिक पडताळणी अहवाल नस्ती भाग १ व २	श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
४	नोंदवही	इमेजरी व ट्रान्स्परन्सीज पार्टली पुणे विभाग	श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
५	१) नोंदवही २) आरआय व्ही नोंदवही	हवाई छायाचित्रे ये-जा नोंदवही पुणे विभाग हवाई छायाचित्रे आरआयव्ही नोंदवही.	श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
६	नोंदवहया	संगणक सीडीज व मॅन्यूअल रजिस्टर	श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ. श्रीमती.रेवती शाळीग्राम, भौ.मा.प्र.स.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
७	नोंदवहया - २ नोंदवही १ -	मानचिन्ह नकाशे (टोपोशिट) पुणे विभाग निर्बंधित - २२३ अनिर्बंधित - ३२५	श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ. श्रीमती.रेवती शाळीग्राम,, भौ.मा.प्र.स.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
८	नस्ती	मानचिन्ह नकाशे (टोपोशिट) पुणे विभाग वार्षिक तपासणी अहवाल संचिका क-१	श्रीमती.रेवती शाळीग्राम,, भौ.मा.प्र.स.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
९	१) जडसंग्रह नोंदवही २) नोंदवही	ग्रंथालय : पुस्तके ५०२	श्रीमती.रेवती शाळीग्राम,, भौ.मा.प्र.स.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
१०	नस्ती	ग्रंथालय : वार्षिक तपासणी अहवाल नस्ती	श्रीमती.रेवती शाळीग्राम,	उपसंचालक कार्यालय, भूसवियं,

			भौ.मा.प्र.स.	पुणे - ५
११	१) जडसंग्रह नोंदवही २) नोंदवही ३) नोंदवही ४) आरआय ही नोंदवही	आरेखन साहित्य ५४ आयटम २) निर्लेखन नोंदवही ३) साहित्य आवक जावक नोंदवही	श्रीमती.रेवती शाळीग्राम,, भौ.मा.प्र.स.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
१२	नस्ती	आरेखन साहित्य ५४ आयटम वार्षिक तपासणी अहवाल नस्ती	श्रीमती.रेवती शाळीग्राम,, भौ.मा.प्र.स.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
१३	नकाशे	विभागीय नकाशे : १) पाणलोटक्षेत्र नकाशे २) तालुका नकाशे ३) जिल्हा नकाशे ४) विभागीय नकाशे ५) जिओलॉजिकल मैप ६) बेसीन मैप ७) इनेज मैप ८) सॉईल मैप	श्री.ए.ही.लोंडे, भौ.मा.प्र.अ. श्रीमती.रेवती शाळीग्राम,, भौ.मा.प्र.स.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५

पुणे येथील विभागीय प्रयोगशाळा उपसंचालक, भूसवियं, पुणे कार्यालयामध्ये उपलब्ध  
दस्तावेजांची यादी

### दस्तावेजाचा विषय

अनु. क्र.	दस्तावेजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास)
१	नस्ती / नोंदपुस्तक	पृथःकरण अहवाल	श्रीमती एस.के. फुलसुंदर,क.रसायनी श्री.एस.एस. पासलकर,क.रसा. श्री. आर.एस. प-हाड, प्रयो.शा.सहा.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५

पुणे येथील उपसंचालक, भूसवियं, पुणे (आवेदन शाखा) कार्यालयामध्ये उपलब्ध  
दस्ताएवजांची यादी

दस्ताएवजाचा विषय

अनु. क्र.	दस्ताएवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास)
१	नस्ती	विधणयंत्र/इनवेल/जलभंजन/वा. सं.पथके दुरुस्ती व देखभाल पंजिका यंत्रवार उपलब्ध आहेत.	श्री.एच.जे.खोमणे, यांत्रिकी	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
२	नस्ती	हातपंप / पाईप/टायर / बॅटरी खरेदी पंजिका	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता श्री.एच.जे.खोमणे, यांत्रिकी	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
३	नस्ती	जिल्हा कार्यालयाशी संबंधित पत्रव्यवहार जिल्हावार पंजिका उपलब्ध	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता, श्रीमती. आर.जी.शाळिग्राम, भौ.मा.प्र. सहा.	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
४	नस्ती	योजनानिहाय साप्ताहिक / मासिक प्रगती अहवाल	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
५	नस्ती	वाहने दुरुस्ती पत्रव्यवहार	श्री.डी.एम. बिराजदार, (प्रभारी) उप अभियंता, श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
६	नस्ती	जुने साहित्य / वाहने निलेखन	श्री.डी.एम.बिराजदा र,(प्रभारी), उप अभियंता, श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५

			श्री. आर.आर. शर्मा, तां. अधि.	
७	नस्ती	खोदन शाखेश संबंधित बाह्य लेखा परिक्षण / भांडार पडताळणी परिच्छेद	श्री.डी.एम.विराजदा र,(प्रभारी) उप अभियंता, श्री. आर. आर. शर्मा, तां. अधि. श्री.एच.जे.खोमणे, यांत्रिकी	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
८	नोंदवह्या	भांडार आवक जावक , आरआयव्ही हिस्ट्रीशीट, लॉगबुक	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
९	नोंदवह्या	मासिक प्रगती अहवाल	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
१०	भांडार व भांडार साहित्य	भांडार आवक नोंदवही	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
११	भांडार व भांडार साहित्य	भांडार आवक जावक नोंदवही आरआयव्ही	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
१२	भांडार व भांडार साहित्य	जडसंग्रह नोंदवही	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
१३	वाहने	लॉगबुक इतिहास नोंदवही	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता श्री.एच.जे.खोमणे, यांत्रिकी	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५
१४	योजनानिहाय मासिक प्रगती अहवाल	मासिक प्रगती अहवाल नोदवही	श्री. डी. ए. चव्हाण , कनिष्ठ अभियंता	उपसंचालक कार्यालय, भूसवियं, पुणे - ५

अभिलेखाची संपूर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेखामध्ये दस्तावेज, नस्ती संगणीकृत माहीती इत्यादी असेल. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी हि माहीती तयार करणे

अत्यंत आवश्यक आहे. यादी वापरण्यास, तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे. तसेच आवश्यकतेनुसार नमुने घेण्याच्या कार्यपद्धतीचाही अंतर्भाव असावा.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तींची यादी करावी त्यांचे वर्गीकरण करावे. दस्तावेजांचे विस्तृत माहिती, नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्तावेज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत त्यांची यादी करून ठेवणे. लौकर सापडण्याच्या हेतुने ही यादी कार्यालयामधे कक्षाप्रमाणे, टेबल प्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढील प्रमाणे तयार करावी.

कलम ४ (१) (अ)(vi)

..... पुणे येथील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे विभाग, पुणे  
कार्यालयामध्ये दस्ताएवजांची वर्गवारी

अनु. क्र.	विषय	दस्ताएवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, ह्वाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
आस्था १	१) वर्ग १ व २ च्या वैयक्तिक पंजिका २) न्यायालयीन प्रकरणे ३) चोरी, अपघात, नुकसान प्रकरणे ४) विभागीय चौकशी प्रकरणे. ५) तक्रार, गाहाणे	पंजिका		सेवा निवृत्तीनंतर ५ वर्ष निकालानंतर ५ वर्ष निकालानंतर ५ वर्ष कार्यवाही नंतर १ वर्ष कार्यवाही नंतर १ वर्ष
आस्था १	१) नैमितीक रजा २) वार्षिक वेतनवाढ नोंदवही. ३) सरल सेवा नामनिर्देशनाने नेमणूक ४) मूळ सेवापुस्तक	नोंदवहा		३ वर्षे ५ वर्षे कायम सेवा निवृत्तीनंतर ५ वर्ष
आस्था २	१) वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पंजिका. २) सार्वत्रिक बदल्या. ३) नैमितीक रजा. ४) गोपनीय अहवाल पंजिका ५) शासन निर्णय व स्थायी आदेश ६) विवरणपत्रे. ७) अनुकंपा नियुक्त्या ८) कार्यालयीन तपासणी	पंजिका		सेवा निवृत्तीनंतर ५ वर्ष १ वर्ष १ वर्ष  सेवा निवृत्ती/निधना नंतर ५ वर्ष कायम कायम क - १
आस्था २	१) नैमितीक रजा नोंदवही २) वार्षिक वेतनवाढ नोंदवही/प्रमाणपत्र ३) कर्मचारी स्थायी नोंदवही. ४) हजेरी पत्रक / लेट मस्टर ५) कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तके. ६) प्रलंबित प्रकरणे नोंदवही ७) गोपनीय अहवाल प्रतवारी नोंदवही	नोंदवहा		१ वर्षे क-१ १ वर्षे क-१ सेवा निवृत्ती/निधना नंतर ५ वर्ष १ वर्षे ब
आस्था -३	१) डाक मुंद्रांक मागणी पंजिका. २) फ्रॅक्टीग मशिन पंजिका	पंजिका		क-१ क-१

आस्था-३	१) आवक व जावक नोंदवह्या २) अर्धशासकीय आवक व जावक नोंदवह्या ३) गोपनीय आवक व जावक नोंदवह्या ४) डाक मुद्रांक अ व ब नोंदवह्या ५) स्थनिक तसेच जिल्हा कार्यालय टपाल वाटप नोंदवह्या	नोंदवह्या		५ वर्षे ५ वर्षे ५ वर्षे ५ वर्षे १ वर्षे
---------	---	-----------	--	---

प्रादेशिक उपसंचालक, भूसवियं, पुणे - ५ (लेखा विभाग) या कार्यालयामध्ये दस्ताएवजांची वर्गवारी

अनु. क्र.	विषय	दस्ताएवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	नोंदवही	घरबांधणी / वाहन अग्रीम प्रतिक्षा यादी	श्री. ए.व्ही.लॉड,	क-१
२	नोंदवही	संचालनालयाकडून प्राप्त झालेले अनुदान आवक जावक नोंदवहृ		क-१
३	नोंदवही	आकस्मिक खर्च पुस्तकी समायोजना संबंधीची देयक नोंदवही.		क-१
४	नस्ती	चारमाही/आठमाही/नऊमाही / वार्षिक अंदाजपत्रक नस्ती.		क-१
५	नस्ती	विनियोजन लेखे/ पुनर्वियोजन मंजूरी आदेश व पत्र व्यवहार नस्ती		क-१
६	नस्ती	घरबांधणी / वाहन अग्रीम मंजूरी आदेश काढणे व त्याचे वाटप नस्ती		क-१
८	नस्ती	७६१० कर्जे व अग्रीम नस्ती		क-१
लेखा-२	नोंदवही	वेतन देयके	श्री.ओ.आर. बामणे,क.लि	.अ
१	नस्ती	राज्य शासकीय गटविमा योजना देयक		क-१
२	नस्ती	अंतिम वेतन प्रमाणपत्र		क-१
३	नस्ती	अतिकालीक भत्ता देयके		क-१
४	नस्ती	आयकर		क-१
५	नस्ती	नादेय आकस्मिक खर्चाची देयके जिल्हा कार्यालय		क-१
६	नस्ती	कार्यालयाचे अंदाजपत्रक तयार करणे व विभागीय अंदाजपत्रक .		क-१
७	नोंदवही	सेवानिवृत्ती वेतन / मृत्यु नि सेवा उपदान ठेव संलग्न योजना देयक वाहन चालक अतिकालीक भत्ता		क-१

८	नोंदवही	तात्पुरत्या मृत्यु नि उपदान सेवानिवृत्ती वेतन देयक नोंदवहया		क-१
लेखा ३	नस्ती	आकस्मिक खर्च देयके	श्री.ओ.आर. बामणे,क.लि	क-१
५	नस्ती	वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक		क-१
२	नस्ती	मासिक खर्चाची विवरणपत्रे		क-१
३	नस्ती	उत्सव अग्रीम		ड
४	नस्ती	कार्यालयाचे आकस्मिक खर्चाची तपशीलवार देयके		क-१
५	नोंदवही	कार्यालयाचे अनुदान नियंत्रण नोंदवही		क-१
६	नोंदवही	आकस्मिक खर्चाची नोंदवही		क-१
७	नोंदवही	नादेय आकस्मिक खर्चाचे देयके		क-१
८	नोंदवही	३९ ब प्रकरणे		क-१
९	नोंदवही	देयक नोंदवही		क-१
१०	नोंदवही	मासिक खर्चाची विवरणपत्रे		क-१
लेखा-४	उपप्रमाणक	वेतन/पुरवणी वेतन मुद्रांकित वेतनपट उपप्रमाणांक	श्री.सौ.ओ. बाणकर क.लिपिक	अ
१	उपप्रमाणांक	प्रवासभता देयके/प्रवास अग्रीम, स्वग्राम प्रवास सवलत, बदली प्रवास भता / अग्रीम देयके		क-१
२	उपप्रमाणांक	पुणे विभागीय कार्यालयाचे आकस्मिक खर्च देयकातील उपप्रमाणांक		क-१
३	उपप्रमाणांक	उत्सव अग्रीम / वाहन अग्रीम / घर बांधणी अग्रीम		क-१
४	उपप्रमाणांक	भ.नि.नि. उपप्रमाणांक		क-१
५	उपप्रमाणांक	सेवानिवृत्ती वेतन / मृत्युनिसेवा उपदान/ ठेवसलग्न विमा योजना संबंधी उपप्रमाणक रजा रोखीकरण		क-१
६	उपप्रमाणांक	वैद्यकीय प्रतिपूर्ती उपप्रमाणांक		क-१
७	उपप्रमाणांक	शासकीय गट विमा योजनांची देयकांची उपप्रमाणके		क-१
८	उपप्रमाणांक	वाहन भता / अतिकालीक भता		क-१
९	उपप्रमाणांक	सर्व प्रकारची चलने / जमा पावती पुस्तक		क-१
१०	उपप्रमाणांक	सहकारी बँका/सहकारी पतपेढी कर्मचारी यांनी घेतलेल्या कर्ज वसूलीबाबत उपप्रमाणक		क-१
११	उपप्रमाणांक	आयुर्विमा हप्ता वसूली उपप्रमाणांक		क-१
१२	नस्ती	दुहेरी किल्ली पंजिका		क-१
१३	नस्ती	विभागीय उपसंचालक व पुणे/सातारा/		क-१

		सांगली/सोलापूर/कोल्हापूर कार्यालयाकडून प्राप्त झालेले धनार्क्ष वेतनपट पंजिका		
१४	नस्ती	कोषागार जमा खर्चाची पंजिका		क-१
१५	नस्ती	मुख्यमंत्री सहाय्यता निधी		क-१
१६	नस्ती	संकीर्ण अग्रीम अर्ज पंजिका		क-१
१७	नस्ती	पीडीसी देयके प्रतिस्वाक्षरी करून पाठविणेबाबतची पंजिका, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर		क-१
१८	नस्ती	एसबीआय येथील वेतनाचा शिल्लक रक्कमेचा तक्ता		क-१
१९	नस्ती	शासकीय कर्मचाऱ्यांना मासिक देय व वेतन भत्याचे प्रदान बँकेमार्फत करणेबाबत.		ब
२०	उपप्रमाणके	शासकीय गटविमा योजनेची देयकाची उपप्रमाणके		क-१
२१	नोंदवह्या	रोखवही		क-१
२२	नोंदवह्या	स्थायी अग्रीम नोंदवही		क-१
२३	नोंदवह्या	अशासकीय वसूली नोंदवही		क-१
२४	नोंदवह्या	असंवितरीत नोंदवही		क-१
२५	नोंदवह्या	कोषागार धनादेश नोंदवही		क-१
२६	नोंदवह्या	धनार्क्ष नोंदवही		क-१
२७	नोंदवह्या	शासकीय पोहोच पावती संग्रह		क-१
२८	नोंदवह्या	शासकीय पोहोच पावत्या		क-१
२९	नोंदवह्या	स्थळ प्रति पुस्तक		क-१
३०	नोंदवह्या	विभागांतर्गत जिल्ह्यांतील पीडीसी देयके प्रतिस्वाक्षरीचे नोंदवही		क-१
३१	नोंदवह्या	वेतन धनादेश नोंदवही		क-१
३२	नोंदवह्या	चलन नोंदवही		क-१
३३	नोंदवह्या	चेक बुक (धनादेश पुस्तक)		क-१
	लेखा - ५			
१	नोंदवह्या	प्रवास भत्ता खाते नोंदवही	श्री.आर.एस.ढेबे, कनिष्ठ लिपीक	क-१
२	नोंदवह्या	प्रवास भत्ता खाते अनुदान नोंदवही		क-१
३	नोंदवह्या	प्रवास भत्ता अग्रीम नोंदवही		क-१
४	नोंदवह्या	चतुर्थश्रेणी भनिनि नमुना ३ नोंदवही		क-१
५	नोंदवह्या	चतुर्थश्रेणी भनिनि ब्रहतपत्र नोंदवही		क-१
६	नोंदवह्या	चतुर्थश्रेणी भनिनि लेखा क्रमाक निर्देशन नोंदवही		क-१
७	नस्ती	विभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालये यांचे कर्मचारी अधिकारी यांचे भनिनि नस्ती		क-१

पुणे येथील प्रादेशिक उप संचालक, भू.स.वि.यं. कार्यालयामध्ये दस्ताएवजांची वर्गवारी

दस्ताएवजाचा विषय - तंत्र (आरेखनसह) शाखाप्रमुख - श्रीमती बी. सी. मग्नीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक

अनु. क्र.	विषय	दस्ताएवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, झाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	पाणलोट क्षेत्रनिहाय भूजल मूल्यांकन	पंजिका अहवाल	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील पाणलोटक्षेत्रनिहाय माहिती	३० वर्ष कायमस्वरूपी
२	ग्रामीण विद्युतीकरण योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील पाणलोटक्षेत्रनिहाय प्रमाणपत्र नोंदवही	३० वर्ष ३० वर्ष कायमस्वरूपी
३	अपारंपारिक प्रकल्प योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्ष १० वर्ष
	अ) छतावरील पाऊस पाणी संकलन योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील प्रकल्प अहवाल	३० वर्ष ३० वर्ष
	ब) भूजल पुनर्भरण	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील प्रकल्प अहवाल	३० वर्ष ३० वर्ष
४	रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील प्रकल्प अहवाल	३० वर्ष ३० वर्ष
५	टंचाई	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील टंचाई अहवाल	१० वर्ष १० वर्ष
६	वाळू उत्थनन सर्वेक्षण	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्ष १० वर्ष
७	अयशस्वी विहीर योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्ष १० वर्ष
८	स्थानिक भूजल सर्वेक्षण	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्ष १० वर्ष

९	बँक प्रकरणे	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्षे १० वर्षे
१०	भूभौतिक सर्वेक्षण	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्षे १० वर्षे
११	आदिवासी उपाय योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्षे १० वर्षे
१२	उपभोक्ता गट	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार पुणे विभागातील उपभोक्ता सभासदांची माहिती व मासिक प्रगती अहवाल	३० वर्षे १० वर्षे
१३	सविस्तर भूजल सर्वेक्षण पुणे विभागातील ५ जिल्हे	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार, पुणे विभागातील गावनिहाय भूजल विषयक सर्वेक्षण वेळेल्या गावांचा तात्रिक अहवाल, नोंदवही मासिक प्रगती अहवाल,	३० वर्षे कायमस्वरूपी कायमस्वरूपी १० वर्षे
१४	जवाहर विहीर योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार, पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्षे १० वर्षे
१५	शिवकालीन पाणी साठवण योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार, पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्षे १० वर्षे
१६	पंतप्रधान निधी योजना	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार, पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	१० वर्षे १० वर्षे
१७	खाजगी मागणी योजना अंतर्गत विंधण विहीर घेणे (आमदार/खासदार निधीसह)	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार (अनुदान, इगालेल्या कामाची देयके) पुणे विभागातील देयकांची नोंदवही	३० वर्षे
१८	जलविज्ञान प्रकल्प	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार, पुणे विभागातील संगणकाबाबतची माहिती,	कायमस्वरूपी

			प्रकल्पा अंतर्गत प्रचलीत जेम्स सॉफ्टवेअर पिड्योमीटर, निरिक्षण विहीर, पर्जन्यमान, इ बाबतची संगणकीकृत माहिती	
१९	निरिक्षण विहीरी पाणी पातळी संकलन	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार व पुणे विभागातील भूजल पाणी पातळीबाबत नोंदी	३० वर्ष
२०	भूजल अधिनियम कार्यवाही	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार व पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्ष
२१	ग्रामस्तरीय पाणलोटातील पाण्याचा तालेबंद	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार व पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्ष
२२	संशोधन व विकास प्रकल्प	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार व पुणे विभागातील तात्रिक प्रकल्पांचे अहवाल	कायमस्वरूपी
२३	जलभंजन कार्यक्रम	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार व पुणे विभागातील मासिक प्रगती अहवाल	३० वर्ष
२४	जलस्वराज प्रकल्पा अंतर्गत जलधर पाणी व्यवस्थापन प्रकल्प	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार व पुणे विभागातील प्रकल्प अहवाल	कायमस्वरूपी
२५	भौगोलिक प्रणाली माहिती	संगणकीकृत माहिती	पुणे विभागातील भौगोलिक नकाशे	कायमस्वरूपी
२६	सविस्तर भूजल सर्वेक्षण	संगणकीकृत माहिती	पुणे विभागातील योजने अंतर्गत सर्वेक्षण वेळेल्या गावांची माहिती	कायमस्वरूपी
२७	भूभौतिक सर्वेक्षण	पंजिका	सर्वसाधारण पत्रव्यवहार	५ वर्ष
२८	भूभौतिक सर्वेक्षण	पंजिका	तांत्रिक अहवाल व संशोधन अहवाल	कायमस्वरूपी

पुणे येथील विभागीय उपसंचालक, भूसवियं, पुणे-५ कार्यालयामध्ये दस्ताएवजांची वर्गवारी

अनु. क्र.	विषय	दस्ताएवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	हवाई छायाचित्रे	प्रत्यक्ष फोटोग्राफस्	हवाई छायाचित्रे १४७०३ ट्रान्स्परन्सीज - ५ इमेजरीज - ४	कायम स्वरूपी -अ
२	हवाई छायाचित्रे	नोंदवही	हवाई छायाचित्रे १४७०३ ट्रान्स्परन्सीज - ५ इमेजरीज - ४	कायम स्वरूपी-अ
३	हवाई छायाचित्रे	नस्ती	वार्षिक तपासणी अहवाल नस्ती	अ
४	टोपेशिट	प्रत्यक्ष मानचिन्हे नकाशे	मानचिन्ह नकाशे ५५७	कायम स्वरूपी-अ
५	टोपेशिट	प्रत्यक्ष मानचिन्हे नकाशे नोंदवह्या २	मानचिन्ह नकाशे ५५७ मेट्रीक ब्रिटीश	कायम स्वरूपी-अ
६	टोपेशिट	नस्ती	६ माही पडताळणी अहवाल	क
७	ग्रंथालयीन पुस्तके	प्रत्यक्ष पुस्तके	प्रत्यक्ष पुस्तके ५३८	कायम स्वरूपी-अ
८	ग्रंथालय	नोंदवही  नोंदवही	ग्रंथालयीन जडसंग्रह नोंदवही ये-जा नोंदवही	कायम स्वरूपी-अ  ब
९	ग्रंथालय	नस्ती	६ माही पडताळणी अहवाल नस्ती	क
१०	आरेखन साहित्य	५४ आयटम्सचे साहित्य	आरेखन साहित्य	कायम स्वरूपी-अ
११	आरेखन साहित्य नोंदवही	नोंदवही आरेखन साहित्य ये-जा नोंदवही	आरेखन साहित्य जडसंग्रह नोंदवही	कायम स्वरूपी-अ -ब
१२	आरेखन साहित्य	नस्ती	वार्षिक पडताळणी अहवाल	क

१३	नकाशे		विभागीय नकाशे : १) पाणलोटक्षेत्र नकाशे २) तालुका नकाशे ३) जिल्हा नकाशे ४) विभागीय नकाशे ५) जिअॉलॉजिकल मॅप ६) बेसीन मॅप ७) इनेज मॅप ८) सॉर्डल मॅप	कायम स्वरूपी-अ
----	-------	--	--	----------------

पुणे येथील विभागीय प्रयोगशाळा, उपसंचालक, भूसवियं, पुणे-५ कार्यालयामध्ये दस्ताऐवजांची वर्गवारी

अनु. क्र.	विषय	दस्ताऐवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
—३	पृथःकरण अहवाल	नस्ती / नोंद पुस्तक	पुणे विभागांतर्गत असलेल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. या जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांचा पृथःकरण अहवाल.	कायम स्वरूपी

**पुणे येथील विभागीय प्रयोगशाळा उपसंचलक, भूसवियं, पुणे कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजांची यादी**

अनु. -	दस्तावेजाचा प्रार.	विषय	संबंधित व्यक्ती/ पदनाम	व्यक्तीचे ठिकाप्रक्रिया/उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
१	नस्ती	मासिक प्रगती अहवाल	श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी
२	नस्ती	झचलक रंजी नेगारपालिका पकल्प	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी	श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी
३	नस्ती	युनिसेफ प्रकल्पांतर्गत -पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रन	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी/ श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी	श्री.आर.एस.प-हाड, प्रयोगशाळा सहाय्य
४	नस्ती	राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजना	श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी / श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी	, प्रयोगशाळा सहाय्यक
५	नस्ती	व्यापारी तत्त्वावर पृथः करण	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी	श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी
६	नस्ती/नोंदवही	रसायने बाबत	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी	श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी
७	नस्ती/नोंदवही	काचसामनाबाबत	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी	श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी
८	नोंदवही / नस्ती	जडवस्तु संग्रह / संयंत्रानुसार पंजिका उपलब्ध.	श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी
९	नोंदवही	पाणी नमून्यांबाबतची नोंदवही	श्री.एम.एम.गंगावणे, प्रयोगशाळा सहाय्यक	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी/ श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी
१०	नस्ती	पुणे विभागांतर्गत असलेल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या कार्यालयांशी संबंधित पत्रव्यवहार व पृथःकरण अहवाल. जिल्हावार पंजिका उपलब्ध.	श्रीमती एस.के.फुलसुंदर, कनिष्ठ रसायनी/ श्रीमती एस.एस.पासलकर, कनिष्ठ रसायनी	-

पुणे येथील विभागीय प्रयोगशाळा उपसंचलक, भूसवियं, पुणे -५ कार्यालयामध्ये दस्तादेवजांची वर्गवारी

अनु.	विषय	प्रमुळ बाबींचा तपशीलवार	दस्ताएवजाचा प्रार	सुरीत ठेव याचा लावधी
१	मासिक प्रगती अहवाल	महिन्यातील पृथः करण झालेल्या एकूण नमून्यांचा तपशील	नस्ती	५ वर्षे
२	इचलकरंजी नेगारपालिका पकल्प	इचलकरंजी नगरपालिका प्रकल्पांतर्गत पृथः करण केलेल्या नमून्यांचा अहवाल व प्रकल्पासंबंधीचा पत्रव्यवहार	नस्ती	कायम स्वरूपी
३	युनिसेफ प्रकल्पांतर्गत - पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रन	युनिसेफ प्रकल्पांतर्गत - पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रण प्रकल्पांतर्गत पृथः करण केलेल्या नमून्यांचा अहवाल व प्रकल्पासंबंधीचा पत्रव्यवहार	नस्ती	कायम स्वरूपी
४	राष्ट्रीय ग्रामिणी पेयजल योजना	राष्ट्रीय ग्रामिणी पेयजल योजना अंतर्ता पत्रव्यवहार	नस्ती	कायम स्वरूपी
५	व्यापारी तत्त्वावर पृथः करण	पाणी तपासणी करीता आलेल्या व्यक्तींचे अर्ज व पृथः करण अहवाल (पाण्याचे रासायनिक व जैविपृथः करण - तपासणी फी रु.१०६०/-)	नस्ती	५ वर्षे
६	रसायने बाबत	प्रयोगशाळेत वापरल्या जाणा-या रसायनांचा तपशील	नस्ती/नोंदवही	कायम स्वरूपी
७	काचसामानाबाबत	प्रयोगशाळेत वापरल्या जाणा-या काचसामानांचा तपशील	नस्ती/नोंदवही	कायम स्वरूपी
८	जडवस्तु संग्रह	प्रयोगशाळेत उपलब्ध असा-या संयंत्रांबाबतचा तपशील	नोंदवही	कायम स्वरूपी
९	पाणी नमून्यांबाबतची नोंदवही	प्रयोगशाळेत पृथः करण करीता आलेल्या नमून्यांचा तपशील	नोंदवही	५ वर्षे
१०	पृथः करण अहवाल	१) पुणे विभागांतर्गत असलेल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील पाणी नमून्यांचा पृथः करण अहवाल उपलब्ध २) युनिसेफप्रल्यांतर्ता अहवाल उपलब्ध	अहवाल	कायम स्वरूपी

पुणे येथील विभागीय उपसंचालक, भूसवियं, पुणे-५ आवेदन शाखा दस्ताएवजांची वर्गवारी

अनु. क्र.	विषय	दस्ताएवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	वेधनयंत्र, इनवेलयंत्र, वायुसंपिण्डक संच व जलभंजन संचाचे मासिक प्रगति अहवाल व त्याबाबत पत्रव्यवहार.	नस्ती	क - १	कार्यवाही पूर्ण झाल्यावर यादी करून नाश करणे (५ वर्ष)
२	वेधन कामाचा साप्ताहिक प्रगति अहवाल व त्याबाबत पत्रव्यवहार.	नस्ती	इ	कार्यवाही पूर्ण झाल्यावर यादी करून नाश करणे (१ वर्ष)
३	वेधनयंत्र प्रगति, दुरुस्ती इत्यादीबाबत तांत्रिक मार्गदर्शन व कामाचे सनियंत्रण.	नस्ती	क-१	कार्यवाही पूर्ण झाल्यावर यादी करून नाश करणे
४	जलभंजन पथके प्रगति, दुरुस्ती इत्यादीबाबत तांत्रिक मार्गदर्शन व कामाचे सनियंत्रण.	नस्ती	ब	कार्यवाही पूर्ण झाल्यावर यादी करून नाश करणे
५	इनवेल यंत्र, वायुसंपिण्डक संच प्रगति, दुरुस्ती इत्यादीबाबत तांत्रिक मार्गदर्शन व कामाचे सनियंत्रण.	नस्ती	ब	कार्यवाही पूर्ण झाल्यावर यादी करून नाश करणे
६	निरुपयोगी यंत्रसामुग्री व इतर साहित्याची विलेवाट लावणे.	नस्ती	ब	कायमस्वरूपी
७	खरेदी केलेल्या साहित्यांच्या देयकांची अदायगी	नस्ती		१० वर्षे
८	खाजगी कंत्राटदारांच्या सुरक्षा अनामत रकमा परतव्यासाठी संबंधित पत्रव्यवहार.	नस्ती		कायमस्वरूपी
९	टंचाई अंतर्गत अनुदान बाबत पत्रव्यवहार	नस्ती	क - १	कार्यवाही पूर्ण झाल्यावर यादी करून नाश करणे
१०	टंचाई अनुदानाच्या व्याचे सनियंत्रण व त्याबाबतचा पत्रव्यवहार.	नस्ती	क - १	५ वर्षे
११	खाजगी कंत्राटदारांकडून प्राप्त तक्रारींचा निपटारा	नस्ती	क - १	५ वर्षे
१२	भूसवियंकडील साहित्याचा शिलकी भांडार साठा माहिती व लेखे.	नस्ती	क - १	५ वर्षे
१३	जिल्हा परिषदेकडील साहित्याचा शिलकी भांडार	नस्ती	क - १	५ वर्षे

	साठा माहिती व मागणी.			
१४	राख्याव साठ्यांतर्गत हातपंप, जी.आय.पाईप खरेदीबाबत पत्रव्यवहार.	नस्ती		कायमस्वरूपी
१५	स्थानिक विकास कार्यक्रमासाठी हातपंप,जी.आय.पाईप खरेदीबाबत पत्रव्यवहार.	नस्ती		कायमस्वरूपी
१६	वेधण विहिर कार्यक्रमासाठी लोखंडी केसिंग, यूपीव्हीसी पाईप इत्यादी साहित्य खरेदीबाबत पत्रव्यवहार.	नस्ती		कायमस्वरूपी
१७	राख्याव साठ्यांतर्गत साहित्याचे वाटप - नियोजन व सनियंत्रण.	नस्ती	ड	कार्यवाही झाल्यानंतर कागदपत्राची यादी करून नाश करणे.
१८	वेधणयंत्रांसाठी इंजिन,कॉम्प्रेसर इत्यादी साहित्य खरेदी.	नस्ती	अ	कायमस्वरूपी
१९		नस्ती	अ	कायमस्वरूपी
२०	नविन वेधणयंत्रे खरेदीबाबतचा प्रस्ताव व पत्रव्यवहार.	नस्ती	अ	कायमस्वरूपी
२१	आदिवासी योजनांतर्गत सबर्मर्सिबल पंप खरेदी	नस्ती	अ	कायमस्वरूपी
२२	हातपंप,जी.आय.पाईप,सबर्मर्सिबल पंप,सुटेभाग दरकरार	नस्ती	ब	३० वर्षे
२३	स्पेक्ट्रोफोटोमिटर खरेदी	नस्ती	ब	कायमस्वरूपी
२४	कागदपत्रे व दस्तऐवजाचे वर्गीकरण	नस्ती	अ	कायमस्वरूपी
२५	वेधनयंत्र/जलभंजन संच यांची पावसाळी दुरुस्ती वेळापत्रक, साहित्याची जुळवणी, खरेदी,कामाचे नियोजन इत्यादी.	नस्ती	क	१० वर्षे
२६	वायुसंपिणक सच / इनवेल संचांची संख्या निश्चित करून जादा ठरणा-या कर्मचा-यांची यंत्रसामुग्रीच्या उपलब्धतेप्रमाणे स्थानांतर करणे	नस्ती	क - १	५ वर्षे
२७	दारूगोळा भांडाराचे पंजिकरण, जून भांडार नसल्यास नवे भांडारा करिता जागा व नव्या भांडाराच्या उभारणीचा प्रस्ताव त्याकरिता अनुदानाची व्यवस्था.	नस्ती	अ	कायमस्वरूपी.
२८	सर्वसाधारण पत्रव्यवहार.	नस्ती	क - १	५ वर्षे.
२९	अनुदान खर्च	नोंदवही		कायमस्वरूपी.
३०	निविदा माहिती	नोंदवही		कायमस्वरूपी
३१	समित्यांच्या बैठकींचे हजेरीपट	नोंदवही		कायमस्वरूपी.

कलम ४ (१) (ब)(vii)

..... येथील ..... कार्यालयाच्या परिनामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अनु. क्र.	सल्ला मसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा / नियमा / परीपत्रकाद्वारे	पुनरावृतीकाल
		लागू नाही		

टिप:- कलम ४ (१) (ब) (vii) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम / नियम / परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी / राबविताना जनतेची मते / आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे अपेक्षित आहे.

अनेक वेळा समितीची स्थापना करून शिबिराद्वारे, ग्रामसभेद्वारे, जनसुनवाई अथवा कर्मचाऱ्यांच्या दरबारातून जनमताची चाचपणी करण्यात येते.

..... पुणे येथील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे विभाग, पुणे .....  
कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसा ठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
१	विभागीय पदोन्नती सभा	पाच सदस्यांची समिती	नियमीत पदोन्नती देणेबाबतचा निर्णय घेणे	वार्षिक	नाही	कार्यवृत्तांत कार्यालयात उपलब्ध आहे.
२	अश्वासित प्रगती योजना लाभ मंजूरी समिती	पाच सदस्यांची समिती	अश्वासित प्रगती योजना लाभ देणेबाबतचा निर्णय घेणे	वार्षिक	नाही	कार्यवृत्तांत कार्यालयात उपलब्ध आहे.
३	सेवा पुनर्विलोकन समिती	पाच सदस्यांची समिती	सेवा पुनर्विलोकन करणेबाबतचा निर्णय घेणे	वार्षिक	नाही	कार्यवृत्तांत कार्यालयात उपलब्ध आहे.
४	अगावु वेतनवाढी मंजूर करणेबाबतची समिती	पाच सदस्यांची समिती	अगावु वेतनवाढी मंजूर करणेबाबतचा निर्णय घेणे	वार्षिक	नाही	कार्यवृत्तांत कार्यालयात उपलब्ध आहे.
५	महिला लंगीक अ-याचार निर्मूलन समिती	सात सदस्यांची समिती	शासकीय सेवेतील महिलाच्या लंगीक छळवणूकिबाबतच्या तक्रीचे निवारण करणे.	आवश्यकते नुसार	नाही	अद्याप कोणाचीही तक्रार नाही.

उपसंचालक, भू.स.वि.य., पुणे येथील आवेदन कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
आवश्यकते नुसार	खरेदी समिती	उप संचालक मुख्य खोदन अभियंता वरिष्ठ आवेदन अभियंता वरिष्ठ भूवैज्ञानिक लेखाधिकारी	खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे.		नाही	आहे

कलम ४ (३) (ब) (viii) नमुना (ब)

..... येथील ..... कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	अधिसभेचे नाव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
			निरंक			

कलम ४ (१) (ब) (viii)	नमुना (क)
----------------------	-----------

..... येथील ..... कार्यालयाच्या परीषदांची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	परीषदेचे नाव	परीषदेचे सदस्य	परीषदेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
			निरंक			

कलम ४ (१) (ब) (viii)	नमुना (ड)
----------------------	-----------

..... येथील ..... कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठ ी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
			लागू नाही.			

कलम ४ (१) (ब) (ix)

.....पुणे येथील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण.आणि.विकास यंत्रणा., पुणे विभाग, पुणे.....  
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अनु. क्र.	पदनाम	अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव	वर्ग	रुजू दिनांक	दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल	एकूण स्थूल वेतन
१	२	३	४	५	६	७
१	उपसंचालक	श्रीमती ए. एम. भोकरे	अ	४-६-११	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	६००००/-
२	वरिष्ठ भूवैज्ञानिक	श्रीमती बी. सी. मग्नीरवार	अ	३०-०९-११	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	४९०३४/-
३	वरिष्ठ भूवैज्ञानिक	रिक्त	अ	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
४	वरिष्ठ खोदन अभियंता	श्री. एच. एस. ढोकळे	अ	०३-०६-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapn-drilling2011@gmail.com	५५१०८/-
५	वरिष्ठ भूभौतिक तज्ज	श्री. निशात अहमद	अ	७-९-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	६०८९९/-
६	उप अभियंता(यांत्रिकी) (प्रभारी)	श्री. डी. एम. बिराजदार	ब	२२-०६-११	Tel. (020) 25521852 email-ddgssdapn-drilling2011@gmail.com	--
७	सहाय्यक प्रशासन अधिकारी	श्री. व्ही. पी. जानराव	ब	०१-०८-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnest@gmail.com	४११८७/-
८	लेखाअधिकारी	श्री. डी. के. कुलकर्णी	ब	०३-०८-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnacct@gmail.com	४६१९८/-
९	सहाय्यक भूवैज्ञानिक	रिक्त	ब	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
१०	कनिष्ठ भूवैज्ञानिक	रिक्त	ब	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
११	कनिष्ठ भूवैज्ञानिक	रिक्त	ब	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
१२	सहाय्यक रसायनी	रिक्त	ब	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
१३	वरिष्ठ सांखिकी सहाय्यक	श्री. एस. एस. महाजन	क	१९-०६-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	३८९३५/-
१४	कनिष्ठ रसायनी	सौ. एस. के. फुलसुंदर,	क	०१-७-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	३५३०६/-

१५	कनिष्ठ रसायनी	कु.एस.एस. पासलकर	क	१-११-०४	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	३५३०६/-
१६	उपलेख्रापाल	श्री. ओ.के. लोंडे	क	०८-०२-१३	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	२४०११/-
१७	कार्यालय अधिकारी	पद मंजूर नाही	क	--	--	--
१८	कनिष्ठ अभियंता	श्री. डी. ओ. चव्हाण	क	०७-०१-१०	Tel. (020) 25521852 email- ddgssdapndrilling2011@ gmail.com	३०६८०/-
१९	तांत्रिक अधिकारी	श्री. आर.के. शर्मा	क	०४-०८-०९	Tel. (020) 25521852 email- ddgssdapndrilling2011@ gmail.com	५१२८०/-
२०	लघुलेखक	श्रीमती. के . के. हुड्लगोल	क	०७-०१-१०	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	४४९११/-
२१	लघुटंकलेखक	श्री.एम.डी. खिलारे	क	८-२-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnest@ gmail.com	३७३९९/-
२२	यांत्रिकी	श्री.बी.आर. जगताप	क	१५-१०-०८	Tel. (020) 25521852 email- ddgssdapndrilling2011@ gmail.com	२४८४२/-
२३	यांत्रिकी	श्री.एच.जे. खोमणे	क	१-७-०३	Tel. (020) 25521852 email- ddgssdapndrilling2011@ gmail.com	३२००४/-
२४	प्रयोग शाळा सहाय्यक	श्री. एम.एम. गंगावणे	क	०४-१-१३	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	१५१९२/-
२५	वरिष्ठ लिपीक	श्रीमती पी.ए.कांबळे	क	१४-१०-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnest@ gmail.com	२१३८६/-
२६	वरिष्ठ लिपीक	श्री. एस. एस. चौधरी	क	२३-०९-११	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnest@ gmail.com	२२५३९/-
२७	कनिष्ठ लिपीक	श्री.ओ.आर बामणे	क	०१-११-१०	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	१६५९३/-
२८	कनिष्ठ लिपीक	श्री.आर.एस. ढेबे	क	०१-०८-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	१६६३२/-
२९	कनिष्ठ लिपीक	श्रीमती.टी. बी. शिंदे	क	१९-०६-१२	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnest@ gmail.com	१५१९२/-
३०	कनिष्ठ लिपीक	श्री. सी. ओ. बाणकर	क	०१-०८-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	१७१११/-
३१	भौगोलिक माहिती प्रणाली अधिकारी	श्री. ए. व्ही. लोंडे	क	२८-०८-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	३४१४१/-
३२	भौगोलिक माहिती	श्री.ओ.जी.	क	१-६-१२	Tel. (020) 25521852 email-ddgssdapnac@ gmail.com	२१६२३/-

	प्रणाली वरिष्ठ सहाय्यक	गायकवाड				
३३	भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक	श्री.के.एस. जमदाडे	क	३-४-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	१८५६७/-
३४	भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक	रिक्त	क	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
३५	भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक	श्रीमती. आर.जी. शाळीग्राम	क	०४-११-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	१८१६७/-
३६	सर्वेक्षक	श्री.आर.सी. जाधव	क	३-६-०६	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	३३५२१/-
३७	सर्वेक्षक	श्रीमती आर.डी. भाडेकर	क	२८-४-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२१३८६/-
३८	सर्वेक्षक	श्री.यु.व्ही. दरवडे	क	१७-४-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२१३८६/-
३९	वाहन चालक	रिक्त	क	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
४०	वाहन चालक	श्री. एस.के. मेहेर	क	०१-०९-१०	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२१४५६/-
४१	वाहन चालक	श्री. एस.एम. कुलकर्णी	क	१-०७-०८	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२८४३३/-
४२	वाहन चालक	रिक्त	क	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	--
४३	वाहन चालक	श्री. एस. आर.मुळीक	क	७-६-०५	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२७७९२/-
४४	वाहन चालक	रिक्त	क	--	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२७७९२/-
४५	नाईक	श्री. वाय. एस. गायकवाड	ड	०४-०६-१२	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२१०३९/-
४६	नाईक	श्री.एस.आर. माने	ड	२०-०३-०९	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२१४५६/-
४७	शिपाई	श्री. एस. यु. भोसले	ड	०३-०७-१२	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	११९२७/-
४८	शिपाई	श्री.एस.व्हि. येवले	ड	१-६-०५	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	२१०३९/-
४९	शिपाई	ए.के.तळेकर	ड	१३-०७-०७	Tel. (020) 25521852 email-ddgssdapntech@gmail.com	१७६१५/-

५०	शिपाई	श्री.पी. बी. वाघमारे	ड	१०-१०-०८	Tel. (020) 25521852 email-ddgsdapntech@gmail.com	१३१४२/-
५१	शिपाई	श्री.ए.के. तळेकर	ड	१३-७-०७	Tel. (020) 25521852 email-ddgsdapntech@gmail.com	१७६१५/-

टिप :

१. हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.
२. महत्वाचे बदल तातडीने प्रकाशित केले पहिजेत. उदा. प्रमुखांची बदली इ.

कलम ४ (१) (ब)(x)

..... येथील ..... कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

अनु. क्र.	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते			
			नियमित (महागाई भत्ता घरभाडे भत्ता, शहर भत्ता)	प्रसंगा नुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता)	
<b>अ- वर्ग</b>						
१	श्रीमती ए. एम. भोकरे उपसंचालक	३५५००	२५५६०	७१००	२४०	-
२	श्रीमती बी.सी. मग्नीरवार वरिष्ठ भूवैज्ञानिक	२४५८०	१७६९८	४९१६	२४०	-
३	रिक्त	-	-	-	-	-
४	वरिष्ठ खोदन अभियंता श्री. एच.एस. ढोकळे	३०९७०	२२२९८	-	२४०	-
५	श्री.निशात अहमद वरिष्ठ भूभौतिक तज्ज	३०७६०	२२१४७	६१५२	२४०	-
<b>वर्ग - ब</b>						
१	रिक्त	-	-	-	-	-
२	श्री. व्हि. पी. जानराव सहाय्यक प्रशासन	२०९१०	१५०५५	४१८२	२४०	-

	अधिकारी						
३	श्री. डी. के. कुलकर्णी लेखाधिकारी	२३५२०	१६९३४	४७०४	२४०	-	-
४	रिक्त सहाय्यक भूवैज्ञानिक	-	-	-	-	-	-
५	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	-	-	-	-	-	-
६	रिक्त कनिष्ठ भूवैज्ञानिक	-	-	-	-	-	-
७	श्री. डी. अ. चव्हाण कनिष्ठ अभियंता	१५७५०	११३४०	३१५०	२४०	-	-
८	रिक्त सहाय्यक रसायनी	-	-	-	-	-	-
वर्ग क							
१	श्री.एस.एस. महाजन वरिष्ठ सांखिकी सहाय्यक	२०३३०	१४६२३	४०६२	२४०	-	-
२	श्रीमती एस.के.फुलसुंदर कनिष्ठ रसायनी	१८४२०	१३२६२	३६८४	२४०	-	-
३	कु.एस.एस.पासलकर कनिष्ठ रसायनी	१८४२०	१३२६२	३६८४	२४०	-	-
४	श्री. अ.के. लोंडे उपलेखापाल	११८६०	८५३९	२३७२	२४०	-	-
५	अधिसंख्य कार्यालय अधिकारी				पद मंजूर नाही		
६	श्रीमती आर.के.शर्मा तांत्रिक अधिकारी	२५७५०	१८५४०	५१५०	२४०	३६००	-
७	श्री. के. के. हुईलगोल लघुलेखक	२३११०	१६६३९	४६२२	२४०	-	-
८	श्री.एम.डी.खिलारे लघुटकलेखक	१९५१०	१४०४७	३९०२	२४०	-	-
९	श्री. बी. आर. जगताप यांत्रिकी	१२९७०	९३३८	२५९४	२४०	-	-
१०	श्री.एच.जे.खोमणे यांत्रिकी	१६७००	१२०२४	३३४०	२४०	-	-
११	श्री. एम. एम. गंगावणे प्रयोग शा. सहाय्यक	७७३०	५५६६	३५४६	३५०	-	-
१२	श्रीमती पी ए कंबळे वरिष्ठ लिपीक	१११७०	८०४२	२२३४	२४०	-	-
१३	श्री. एस. एस. चौधरी वरिष्ठ लिपीक	११५१०	८२८७	२३०२	२४०	-	-

१४	श्री. सी. अ.बाणकर कनिष्ठ लिपीक	८९९०	६४७३	१७९८	१५०	-	-
१५	श्री. अ. आर. बामणे कनिष्ठ लिपीक	८४६०	६०९१	१६९२	१५०	-	-
१६	श्री.आर.एस.डेबे	८४८०	६१०६	१६९६	१५०	-	-
१७	श्रीमती. टी. बी. शिंदे कनिष्ठ लिपीक	७७३०	५५६६	१५४६	१५०	-	-
१८	श्री.अ. व्हि. लोंडे भौगोलिक माहिती प्रणाली अधिकारी	१७२४०	१२४३३	३४४८	२४०	-	-
१९	रिक्त भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक	०	०	०	०	-	-
२०	श्रीमती आर.जी. शाळीग्राम, भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक	९५४०	६८६९	१९०८	१५०	-	-
२१	रिक्त भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक	०	०	०	०	-	-
२२	श्री. के.एस.जमदाडे भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक	९५४०	६८६९	१९०८	१५०	-	-
२३	श्री.आर.सी.जाधव सर्वेक्षक	१७४९०	१२५९३	३४९८	२४०	-	-
२४	श्री.यु.व्ही.दरवडे सर्वेक्षक	१११७०	८०४२	२२३४	२४०	-	-
२५	श्रीमती आर.डी.भाडेकर सर्वेक्षक	१११७०	८०४२	२२३४	२४०	-	-
२६	रिक्त वाहन चालक	-	-	-	-	-	-
२७	श्री. एस.के. मेहेर वाहन चालक	१११८०	८०५०	२२३६	२४०	-	-
२८	श्री. एस.एम.कुलकर्णी वाहन चालक	१४७१०	१०५९१	२९४२	२४०	-	-
२९	रिक्त वाहन चालक	-	-	-	-	-	५ पदे रिक्त
३०	श्री. एस.आर.मुळीक वाहन चालक	१४४८०	१०४२६	२८९६	२४०	-	-
३१	रिक्त वाहन चालक	-	-	-	-	-	-
वर्ग ड							

१	श्री. वाय. एस. गायकवाड नाईक	११०१०	७९२७	२२०२	१५०	-	-
२	श्री. एस. आर. माने नाईक	१११८०	८०५०	२२३६	२४०	-	-
३	श्री. एस. यु. भोसले शिंपाई	६२९०	४५२९	१२५८	१५०	-	-
४	श्री. एस. ढ्ही. येवले शिंपाई	११०१०	७९२७	२२०२	१५०	-	-
५	रिक्त शिंपाई	-	-	-	-	-	-
६	श्री.पी. ची. वाघमारे शिंपाई	६४८०	४६६६	१२९६	१५०	१०००	-
७	श्री.ए.के.तळेकर, शिंपाई	८८१०	६३४३	१७६२	१५०	१०००	

कलम ४ (१) (ब) (xi)

पुणे येथील उपसंचालक, भू.स.वि.य., पुणे विभाग, पुणे ०५ या कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व स्वर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ. क्र.	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	वार्षिक प्राप्त अनुदान	नियोजित वापर (माहे फेब्रु १३ अखेर)	कामाचे क्षेत्र	कामाचा तपशील	अभिप्राय
<b>२७०२ ल.पा. (रु. लाखांत)</b>						
१	वेतन व भत्ते अतिकालीक भत्ता वीज पाणी टेलिफोन प्रवास भत्ते का.स्वर्च मोटार वाहने	१३१.२६ ०.०४ ०.०० १.७९ १.१५ ०.६६	११३.११ ०.०४ ०.०० ०.५६ ०.९३ ०.५५	पुणे विभागीय कार्यालय	आस्थापने वरील स्वर्च भागविणे	-
<b>४४०२ भा.स्वर्च (रु. लाखांत)</b>						
२	वेतन व भत्ते अतिकालीक भत्ता वीज पाणी टेलिफोन प्रवास भत्ते का.स्वर्च पेट्रोल तेल वंगण मोटार वाहने यंत्र साधन सामुग्री	४८.८६ ०.०९ १.५१ ०.९१ ४.५८ २.९८ ०.३८ ९.५०	४८.५२ ०.०९ ०.६३ ०.५६ २.४६ २.०१ ०.३४ ६.००	पुणे विभागीय कार्यालय	आस्थापने वरील स्वर्च भागविणे	-
३	४४०२ भारीत स्वर्च	०.०४	०.०४	पुणे विभागीय कार्यालय	न्यायालयीन प्रकरणी	-
४	२२१५१८८३	४.७५	१.८६	पुणे विभागीय कार्यालय	-	-
५	२२१५१०७६	०.००	०.००	पुणे विभागीय कार्यालय	-	-
६	२२१५१७६३	०.००	०.००	पुणे विभागीय कार्यालय	-	-

अ. क्र.	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	वार्षिक प्राप्त अनुदान	नियोजित वापर (माहे फेब्रु १३ अखेर)	कामाचे फैट्र	कामाचा तपशील	अभि प्राय
६	एमडब्ल्युएस आयपी-२७०१	०.००	०.००	पुणे विभागीय कार्यालय	-	-
७	२२३५ ठेवसलग्न	०.००	०.००	पुणे विभागीय कार्यालय	-	-
८	७६१० संगणक	०.००	०.००	पुणे विभागीय कार्यालय	-	-
९	७६१० घरवांधणी	१.४७	१.४७	पुणे विभागीय कार्यालय	-	-
१०	७६१० मोटार अग्रीम	०.००	०.००	पुणे विभागीय कार्यालय	-	-

टिप : प्रत्येक कार्यालय वरिल माहिती कोणत्याना कोणत्या प्रारूपानुसार तयार करत असते, असे प्रारूप त्यांना वापरता येईल.

### लागू नाही

..... येथील ..... कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती  
..... या वर्षासाठी प्रकाशीत करणे.

- कार्यक्रमाचे नाव.
- लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती.
- लाभ मिळण्यासाठीच्या अटी.
- लाभ मिळण्यासाठीची कार्यपद्धती.
- पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र.
- कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती.
- अनुदान वाटपाची कार्यपद्धती.
- सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम.
- विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क.
- इतर शुल्क.
- विनंती अर्जाचा नमुना.
- सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदापत्रांची यादी. (दस्तऐवज / दाखले)
- जोड कागदपत्राचा नमुना.
- कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम.
- तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)
- लाभार्थीची यादी खालिल नमुन्यात.

कलम ४ (३) (ब) (xiii)

कलम ४ (३) (ब) (xii)	जमुना (ब)
---------------------	-----------

..... येथील ..... कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

योजना / कार्यक्रमाचे नांव :

अनु. क्र.	लाभार्थीचे नांव व पत्ता	अनुदान / लाभ याची रक्कम / स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
		लागू नाही		

टिप : विविध योजनांसाठी कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळी यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे.

..... येथील ..... कार्यालयातील मिळणाऱ्या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती.

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

अ. क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांक पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
		लागू नाही.					

प्रकार उदा. जर वाहनाच परवाना असेल तर दुचाकी / चार चाकी / जड वाहन इ. चा तपशील. विस्तृत माहिती-विषयवार परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्व नं. आवश्यक आहे. इ.

टीप : प्रत्येक परवान्याच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे.

कलम ४ (१) (ब) (xiv)

.....पुणे येथील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे विभाग, पुणे.....  
कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनीक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे. चालू वर्षाकरीता.

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पद्धती	जबाबदार व्यक्ती
१	पंजिका व नोंदवद्वा	अस्थापना विषयक सर्व बाबी	सिडी	माहितीचा अधिकार नियमावलीतील विहित अर्जानुसार	शासकीय माहिती अधिकारी
२	पंजिका व नोंदवद्वा	लेखा विषयक सर्व बाबी	सिडी	वरील प्रमाणे	वरील प्रमाणे
३	पंजिका व नोंदवद्वा	तंत्र/सर्वेक्षण विषयक सर्व बाबी	सिडी	वरील प्रमाणे	वरील प्रमाणे
४	पंजिका व नोंदवद्वा	आवेदन विषयक सर्व बाबी	सिडी	वरील प्रमाणे	वरील प्रमाणे

- टेप
- फिल्म
- सिडी
- फ्लॉपी
- इतर कोणत्याही स्वरूपात

कलम ४ (१) (ब) (xv)

.....पुणे येथील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे विभाग, पुणे.....  
कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशीत करणे.

### उपलब्ध सुविधा

- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती.
- वेबसाईट विषयी माहिती.
- कॉलसेंटर विषयी माहिती.
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती.
- सूचना फलकाची माहिती.
- ग्रंथालय विषयी माहिती.

अ. क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
१	प्रत्यक्ष भेट	सकाळी १०-०० ते सायंकाळी ५-४५	माहितीचा अधिकार नियमावलीतील विहित अर्जानुसार	पुणे कार्यालय	माहिती अधिकारी/ सहाय्यक माहिती अधिकारी	अपिलीय अधिकारी
२	सूचना फलक उपलब्ध	सकाळी १०-०० ते सायंकाळी ५-४५	--	--	--	--

कलम ४ (१) (ब) (xvi)

पुणे येथील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे विभाग,  
भूजल भवन, शिवाजीनगर पुणे ५

कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी  
(तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

**अ. शासकीय माहिती अधिकारी**

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
१	श्री व्ही. पी. जानराव	सहाय्यक प्रशासन अधिकारी	पुणे विभाग	Tel. (020) 25521852	E-mail-ddgsdapnest@gmail.com	श्रीमती ए. एम. भोकरे, उपसंचालक

**ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी**

अ. क्र.	सहाय्यक शासकीय माहिती अधिकाराचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल
१	श्रीमती बी.सी. मग्गीरवार	वरिष्ठ भूवैज्ञानिक	पुणे विभागीय कार्यालय	Tel. (020) 25521852	Email-ddgsdapnitech@gmail.com
२	श्री. डी. के. कुलकर्णी	लेखाधिकारी	पुणे विभागीय कार्यालय	Tel. (020) 25521852	Email-ddgsdapnacct@gmail.com
३	श्री.डी.ए. चक्राण	कनिष्ठ अभियंता	पुणे विभागीय कार्यालय	Tel. (020) 25521852	Email-ddgsdapndrilling@gmail.com

**क. अपिलीय अधिकारी**

अ. क्र.	अपिलीय अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
१	श्रीमती ए. एम. भोकरे, उपसंचालक	उपसंचालक	पुणे विभागीय कार्यालय	कार्यालय Tel. (020) 25521852	Email-ddgsdapnitech@gmail.com	वरील प्रमाणे

टीप : शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी चे नाव व पदनाम उल्लिखन करण्यात दर्शनीय ठिकाणी अथवा स्वागत कक्षात जवळ फलकाढारे लावावी.

कलम ४ (१) (ब) (xvii)

..... येथील ..... कार्यालयातील प्रकाशीत माहिती.

लागू नाही

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व वितरीत करणे.

लागू नाही.

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे. घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करणाची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

लागू नाही

टीप : लोकप्राधिकारी / शासकीय माहिती अधिकारी हे सूचना फलक / वर्तमानपत्र सार्वजनिक सूचना, प्रसारमाध्यमे, सूचना प्रसारण, इंटरनेट इ. चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.